

Regd. Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India Tel.: +91-22-6694 1800 • Fax: +91-22-6694 1818 • E-mail: contact@seamec.in • CIN: L63032MH1986PLC154910

SEAMEC/BSE/INITIALINFORMATION/SMO/0907/2024

July 09, 2024

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Trading Symbol: 526807

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), we enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Navshakti (Marathi) on July 09, 2024, in compliance with the General Circulars issued by Ministry of Corporate Affairs informing the members that the 37th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, August 08, 2024 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

The above information is also made available on the Company's website www.seamec.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully, For SEAMEC LIMITED

S.N. Mohanty

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary











FINANCIAL EXPRESS



Fature Fall of Colo win

(CIN-L24231GJ1998PLC034094)

Regd. Office: 7th Floor, Hasubhai Chambers, Opp. Town Hall, Ellisbridge, Ahmedabad- 380006 Contact No: (P) +91 79-26574371/72/73, (F) +91 79-26574374

Email Id: info@kiriindustries.com, Website: www.kiriindustries.com NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of KIRI INDUSTRIES LIMITED ("the Company") is scheduled to be held on Wednesday, July 31 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") to transact the businesses as set out in the notice of the EGM, in compliance with provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 02/2022, 10/2022 and 09/2023 issued by Ministry of Corporate Affairs and SEBI Circular Nos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 (Collectively referred to as "the Circulars").

As per the above Circulars and Listing Regulations, the Notice of EGM is sent on Monday, July 08, 2024, through electronic mode to the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/Depositories as on Friday, June 28, 2024. The Notice of EGM is also available on the website of the Company at www.kiriindustries.com, website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Central Depository Services India Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

The cut-off date is Wednesday, July 24, 2024 for determining eligibility to vote through remote e-voting or e-voting during the meeting.

As per Section 108 of the Act read with rules made thereunder, the businesses will be transacted only through voting by electronic means. The remote e-voting, for the members holding shares as on cut-off date, will commence on Sunday, July 28, 2024 at 9.00 a.m. (IST) and will end on Tuesday, July 30, 2024 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. The instructions for e-voting during EGM are provided in the Notice of EGM. Members exercising right to vote through remote e-voting may participate and attend the EGM but shall not be allowed to vote again during the EGM. Persons who have acquired shares and become shareholders after sending Notice and holds shares as on cut-off date, may cast their votes by obtaining the login details by sending request to helpdesk.evoting@cdslindia.com. Instructions for login for e-voting and joining virtual meeting are provided in the notice of the EGM.

M/s. RTBR & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

In case of queries or issues regarding e-voting, shareholders may refer to FAQs and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Sr Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE(S) NO(S)

25521, 41609, 221261, 221262, 221263 & 221264 FOR 15, 50, 50, 50, 50 &

50 ORDINARY SHARES, BEARING DISTINCTIVE NO(S) 1196894-1196908.

2073049- 2073098, 8172270-8172319, 8172320-2172369, 8172370-8172419 & 8172420-8172469 OF MAHARASHTRA SCOOTERS LIMITED STANDING IN

THE NAME OF NARAYANDAS I HAS/HAVE BEEN REPORTED LOST/STOLEN

AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATE(S)

IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO THE COMPANY KFIN

TECHNOLOGIES PVT LTD TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST

ISSUANCE OF SUCH DUPLICATE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE

THE PUBLIC ARE CAUTIONED AGAINST DEALING IN ANY MANNER WITH

WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE.

For Kiri Industries Limited

Suresh Gondalia **Company Secretary**

Date: July 08, 2024 Place: Ahmedabad

DRBLBANK RBL BANK LTD.

Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416001. Branch Office at: RBL Bank Limited, Mahaveer", 179/E Ward, Shri Shahu Market Yard, Kolhapur-416005

Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002.

We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in below mentioned columns, do hereby inform you all that your account has been classified as Non-performing Account (NPA) in pursuant to the defaults in making payment / repayment of principal and interest and the amount mentioned in the below mentioned columns is now due and payable by you as on the date of the notice, together with further interest thereon to RBL Bank Ltd. In spite of our repeated demands, you have failed and neglected to make payment / amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities.

We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, demanding payment of the amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, other moneys to discharge your liabilities in full within 60 days from the date of the notice

Loan Account Nos., Name of the Borrowers, 13(2) Notice details and Symbolic Possession Date

- 1) Mr. Hammad Mohd. Yusuf Momin (Applicant &
- 2) Mrs. Zunaira Hammad Momin (Co-Applicant & Mortgagor)
- 3) Mr. Mohd. Yusuf Ramzan Momin (Co-Applicant & Mortgagor)

Address of Correspondence

- 1) 904, Plot No.98/A, Lokhandwala Complex, Off Link Road, Andheri (West), Mumbai 400053.
- 2) House No.126, Waja Mohalla, RN Compound, Bhiwandi, Thane 421302.

Loan Account No.	Loan Amount in Rs.		
809000832745	Rs. 1,20,00,000/-		
809001375649	Rs. 1,55,00,000/-		

: 31/08/2019 13(2) Notice dated : 27/06/2024 13(2) Notice amount: Rs.1,44,02,904.31/-

1) M/s. Hello Mumbai (Applicant) A Proprietor Firm through its Proprietor Mr. Zhaid Ahmed Shaikh.

2) Mr. Zhaid Ahmed Shaikh (Co-Applicant & Mortgagor)

3) Mrs. Nahidbano Zhaid Shaikh (Co-Applicant & Mortgagor)

Address of Correspondence

- 1) Shop No.03, Ground Floor, D Wing, Veena Beena Cooperative Housing Society Ltd., Acharya Donde Marg, Parel Sewri Division, Sewery (West) Mumbai 400 015.
- 2) Shop No. 05, Opposite Sewery Railway Station, Sewery Cross Road, Sewery (West) Mumbai 400 015.
- 3) Chawl No.14 Room no.44, Sewery Cross Road, Opposite Sewery Railway Station, Sewery, Mumbai 400 015.

Loan Account No.	Loan Amount in Rs.		
809002865422	Rs. 98,63,700/-		

NPA Date : 03-06-2024 13(2) Notice dated : 28-06-2024 13(2) Notice amount: Rs.95,20,515/-

Mortgaged Property Details

Description of Mortgaged Property Property Owned by

Mr. Hammad Mahd. Yusuf Momin, Mrs. Zunaira Hammad Momin & Mr. Mohd. Yusuf Ramzan Momin

All piece and parcel of Residential Property bearing Flat No.904/A, 9th Floor, admeasuring about 931 Sq. Fts. (Super Built-Up) i.e. 86.32 Sq. Mtrs., in building known as "Grenville Cooperative Housing Society Limited" constructed on Plot No.98-A, City Survey No.1/116, Survey No.41 (Part), Next to Highland Park, Oshiwara, Lokhandwala Complex, Off Link Road, Andheri (West), Mumbai 400053, which is bounded and surrounded by.

On or towards East - Lion Sol Road, On or towards South-Highland Park Building, On or towards West-B Wing/Other Building, On or towards North-Maharana Pratap Road,

Description of Mortgaged Property Property Owned by Mr. Zhaid Ahmed Shalkh & Mrs. Nahidbano Zhaid Shaikh

All the piece and parcel of Commercial Property Shop No. 03, Ground Floor, D Wing, Veena Beena Co-Operative Housing Society Ltd., admeasuring about 141 Sq. Fts., CTS. No.216, Acharya Dhonde Marg, of Parel Sewri Division, Sewri (West) Mumbai 400 015, which is bounded and surrounded by...

On or towards East - Sewree Station

On or towards South - Road

On or towards West - Road

On or towards North - Veena Beena Residential Building

Place: Mumbai

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provided under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the above-mentioned security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act.

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Bank against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as per section13 (13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior Sd/

Date: 06/07/2024

Authorised Officer Abhay Nikam, RBL Bank Ltd.

1913-2020

INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED

CIN: L99999GJ1973PLC002260 Registered Office: 703/704, 'Shilp', 7th Floor, Near Municipal Market, Sheth C.G. Road,

INFORMATION REGARDING THE 37TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO – VISUAL MEANS

SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986PLC154910

Regd. & Corporate Office: A 901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road,

Email: contact@seamec.in | Website: www.seamec.in

Andheri (East) Mumbai - 400 093, India. | Tel: +91-22-66941800; Fax +91-22-66941818

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 37th Annual General Meeting ("AGM") of the Members of SEAMEC LIMITED ("Company") will be held on Thursday, August 08, 2024 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 December 08, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 together ("MCA Circulars") and the Circulars issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') dated January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 read with Master Circular dated July 11, 2023 together ("SEBI Circulars") to transact the business as set out in the Notice convening AGM.

. Dispatch of Notice of AGM and Annual Report

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Integrated Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with the Notice of the AGM. Financial Statements and other Statutory Reports will be sent through electronic mode only to such members whose email addresses are registered with the Company Depository Participants ("DP's") and will all be made available on the website of the Company at www.seamec.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, Notice of the AGM will also be available on the website of the Stock Exchanges on which the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com. Members can join and participate in the AGM through the VC / OAVM facility ONLY. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members participating in the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

However, in accordance with the SEBI Circular, the Company shall send a physical copy of the Integrated Annual Report to those Members who request for the same at contact@seamec.in mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

2. Manner of Registering/Updating Email Address:

The Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their relevant Depositories through their DP. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent at rta@cbmsl.com or to the Company at contact@seamec.in.

. Manner of Casting Votes through e-Voting

The Company has availed services from NSDL for providing remote e-Voting facility "remote e-Voting") to all the members to cast their vote on all the Resolutions which are set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote using the remote e-Voting or e-Voting system during the AGM. The manner of remote e-Voting for the Members holding shares in dematerialized and physical mode will be provided in the

4. Joining AGM through VC/OAVM:

Members can participate in the ensuing AGM through VC/OAVM as per the instructions mentioned in the Notice of the AGM. Members who need assistance before or during the AGM, can contact Ms. Simoni Kanani, Manager & Assistant Company Secretary, Tel: 022 66941800, Email-contact@seamec.in or call NSDL on the toll-free number: 022 - 4886 7000 or send a request / contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

Date : July 08, 2024

For SEAMEC LIMITED

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary

D-Link

D-Link (India) Limited

CIN: L72900GA2008PLC005775

Regd. Office: Plot No. U02B, Verna Industrial Estate, Verna, Salcette, Goa - 403722. Email id: shares@dlink.co.in; Website: https://www.dlink.com/in/en Phone: 0832-2885800.

Notice of Annual General Meeting, E-Voting Information and record date

NOTICE is hereby given that the 16th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Wednesday, August 7, 2024, at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) facility /Other Audio-Visual Means (OVAM), to transact the ousiness as set out in the Notice of AGM

The Annual Report for the financial year 2023-24 along with the Notice convening AGM, is being dispatched through electronic mode to the Members whose email addresses कामकाज करण्यासाठी शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४ रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत घेण्यात येणार आहे.

३५ व्या एजीएमच्या सचनेंचा भाग असलेल्या वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी केंवा डिपोझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदवलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात आला आहे. सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याच्या आवश्यकतेला वेळाेवेळी जारी केलेल्या एमसीए सर्क्युलर्स / सेबी सर्क्युलर द्वारे मुक्त केला आहे.

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल जो ३५ व्या एजीएमच्या सूचनेचा भाग आहे तो कंपनीची वैबसाईट www.resonancesl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. ज्या समासदांना वार्षिक अहवाल प्राप्त डालेला नाही ते कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकतात किंव investors@resonancesl.com कंपनीकडे लेखी स्वरुपात त्याच्या इलेक्ट्रॉनिक प्रतीकरिता विनंती करूँ शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) अमेंडमेंट इर्ल्स २०१५ द्वारे सुधारित कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० आणि मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीना अनुसकन कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यामाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद केलेल्या विषय पत्रिकेवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवल्यांचा आनंद होत आहे आणि कामकाज नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरवलेल्या ई-मतदान सेवेमार्फत करता येईल

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि त्या अंतर्गत विहित संबंधित नियमांना अनुसरून तपशिल खालीलप्रमाणे

- कांमकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करता येईल.
- दरस्य ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि बेळ । मंगळवार, ३० जुलै, २०२४ (स. ९.०० वा) दरस्य ई-मतदान समामीची तारीख आणि वेळ । गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ (सार्य, ५.०० वा)
- कट ऑफ तारीख : शुक्रवार, २६ जुलै, २०२४
 - कोणीही व्यक्ती ज्यांनी सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअसं संपादित केले आहेत आणि कंपनीचे समासद बनले आहेत आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २६ जुलै, २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते त्यांचा/तिचा फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाईट आयडी क्र. नमूद करून avoling@nsdl.com येथे एक दिनती पाउन्न लगिईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर शकतात. तथापी कोणाही सभासदाने दूरस्थ ई-मतदानाकरिता एनएसडीएल कडे अगोदर नींदणी केली असेल तर ते त्यांचे/तिचे मतदान काण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापक शकतात. त्यांचा पासवर्ड विसरला असल्यास ते www.evoting@nsdl.com वर उपलब्ध पर्याय "Forgot User Details / Password" किंवा "Physical User / Reset Password" वापरून त्यांचे पासवर्ड रिसेंट करू शकतात, किंवा टोल फ्री क्र.: १८०० २२२ ९९० वर एनएसडीएल ला
- इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ई-मतदानाला, ७ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. नंतर परवानर्ग देण्यात येणार नाही.
- ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हकदार नाहीत.
- कट ऑफ तारीख २६ जुलै, २०२४ रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअस धारण केलेले कंपनीच्या सभासदांच्या फक्त दूरस्य ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हकदार राहतील. सभासदांचे मतदानाचे हक हे कंपनीच्या भरणा यालेल्या भाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्मच्या प्रमाणात गहतील
- कंपनीने ३५ व्या एजीएम दरम्यान करायधाच्या कामकाजाच्या संदर्भात सभासदांना दरस्य ई-मतदान सुविधा सुद्धा पुरवली आहे. सभासद दूरस्थ ई-मतदानाकरिता ३५ व्या एजीएमच्या दरम्यान नतदानासाठी त्याच प्रक्रियेचा अवलंब करू शकतात. फक्त तेच सभासद जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत ३५ व्या एजीएमला हजर आहेत आणि दरस्य ई-मतदाना मार्फत ठरावांवर त्यांचे मतदान केलेंले नाही ते ३५ व्या एजीएम मध्ये ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानासाठी पात्र राहतील.
- वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल जो ३५ व्या एजीएमच्य सचनेचा भाग आहे तो सद्ध कंपनीची वेबसाईट www.resonancesl.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरीज् लि (एनएसडीएल) ची वेबसाईट <u>www.evoting@nsdl.com</u> यर सुद्धा उपलब्ध आहे.
- भागधारक इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी कंपनी सचिवांशी संपर्क करू
- कु: वैभवी राजेशिकें, कंपनी सचिव रिझोनन्स स्पेशालिटीज लिमिटेड
- ५४डी, कांदिवली इंडस्ट्रियल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई ४०००६७,
- फोन : (०२२) ६२१० ६०५३, ईमेल : investors@resonancesl.com

मंडळाच्या आदेशाने रिझोनन्स स्पेशालिटीस् लि. करिता सही /



सीआयएन : एल६३०३२एमएच१९८६पीएलसी१५४९१०

नोंद. आणि कॉर्पोरेट कार्यालय : ए ९०१-९०५, ९ वा मजला, २१५ ॲट्टीयम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, दूर : +९१-२२-६६९४१८००, फॅक्स : +९१-२२-६६९४१८९८ ईमेल : contact@seamec.in, वेबसाईट : www.seamec.in

व्हिडिओ कॉन्फरसिंग/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्रारे आयोजित ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

चना यादारे देण्यात येते की, सीमेक लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३७ व्या वार्षि ाधारण सभा ('एजीएम') गुरुवार ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी द. ४.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरर्सिंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम ('ओएव्हीएम') मार्फत कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकार ('एमसीए') चे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत सर्वसामान्य परिपत्रके ('एमसीए सक्युंलर्स') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') द्वारे जारी केलेल्या १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२, ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकीत परिपन्नके सहवाचता ११ जुलै, २०२३ दिनांकीत मास्टर सर्क्युलर एकत्रित ('सेबी सर्क्युलर्स') च्या तरतुर्दीना अनुसरून एजीएम बोलविणारे सूचनेमध्ये मांडल्यानुसार व्यवहार पार पाइण्यामात्री घेण्यात येईल

१. एजीएमच्या सूचना आणि वार्षिक अहवालाच्या पाठवणी

उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सक्युलर्स ला अनुसकन वित्तीय वर्ष २०२३–२४ साठी कंपनीचा कात्मिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, वित्तीय विवरण आणि इतर वैधानिक अहवा इलेक्ट्रॉनिक माध्यमार्फत फक्त अशा सभासदाना पाठविला जाईल ज्वांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् ('डीपीज') कडे नोंदणीकृत आहे आणि कंपनीची वेबसाईट www.seamec.in आणि एनएसडीएल ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध फेले जाईल. तसेच एजीएम ची सूचना ज्या स्टॉक एक्सचेंजस वर कंपनीची सिक्युरिटीज् सूचीबद्ध त्या वेबसाईटस्, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखिल उपलब्ध केले जाईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिली जाणार. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये सहभागी होणारे सभासदांना कंपनी अधिनिम, २०१३ चा कलम १०३ अन्वये गणपूर्ती च्या हेतुसाठी गणले

तथापि, सेबी सर्क्यूलरनसार कंपनी त्यांचे फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमृद करून contact@seamec.in वर सदर करिता त्या सभासदांना एकात्मिक वार्षिक अहवालाचा प्रत्यक्ष प्रति

२. ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करणे चा पध्दत

डिमॅटेरिलाइज्ड पध्दतीत शेअर्स धारण करणारे सभासदांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे डीपी मार्फत त्यांचे संबंधित डिपॉझिटरीज्सह त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करावा. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे समासदांना विनंती आहे की, <u>rta@cbmsl.com</u> येथे कंपनीच्या निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंट किंवा contact@seamec.in येथे कंपनीसह त्यांचे ईमेल पत्ते द्यावेत.

ई-मतदान मार्फत मत देण्याची पध्दत:

हंपनीने एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेल्या सर्वं ठएवांतर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सभासदांना दरस्य ई-नतदान सुविधा ('दूरस्थ ई-मतदान') पुरवण्यासाठी एनएसडीएलकडून सेवा घेतला आहे सभासदाँना दुरस्थ ई-मतदान किंवा एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीच्या पर्याय असेल. डिमॅटेरिअलाईज्ड आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासदांकरिता दुरस्थ ई-मतदानाच्या पघ्दत एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात

४. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग

सभासदांना आगामी एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद निर्देशानुस सहभाग होऊ शकेल. ज्या सभासदांना एजीएमपुर्वी किंवा दरम्यान सहाय्य आवश्यक असल्यास कु.सिमोनी कनानी, व्यवस्थापक आणि सहाय्यक केपनी सचिव, तु.: ०२२-६६९४१८००, ई-मेल-contact@seamec.in वर संपर्क साधू शकतात, किंवा टॉल की क्रमांक: ०२२-४८८६७००० वर एनएसडीएलला कॉल करावा, किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर कु. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएलकडे एक विनंती पाठवावा/संपर्क साधावा.

सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्वं टिपा आणि विशेषकरून एजीएममध्ये सहभाग दुरस्थ ई-मतदान मार्फत किंवा एजीएम दरम्यान ई-मतदान करण्यासाठीच्या सूचना काळजीपूर्वक ाचण्यासाठी विनंती आहे.

सीमेक लिमिटेडसाठी सही /

ठिकाण: मंबई दिनांक: ०८ जुलै, २०२४

एन, एन, मोहंती अध्यक्ष - कॉर्पोरेट व्यवहार, कायदा आणि कंपनी सचिव

वैधवी राजेशिकें कंपनी सचिव

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रिक्कास प्राधिकरण.

निविदा सूचना (द्वितीय बोली)



कार्यकारी अभियंता, विद्युत/प्राधिकरण, म्हाडा, कलानगर, गृहनिर्माण भवन, पहिला मजला, रुम नं. २१२, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ या कार्यालयामार्फत उपमुख्य अभियंता/परिमंडळ-३ व ४ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या अखत्यारीतील खालील कामासाठी बी-१ (टक्केवारी निहाय) नमुन्यात अटीनिहाय निविदा, उदवाहक क्षेत्रातील उदबाहन उत्पादक व म्हाडाकडे पूर्व अर्हता पात्र असलेले ठेकेदार, नमूद कामाच्या निविदा रक्कमेच्या किमान ५० टक्के रक्कमेच्या काम केले असल्याचा अहवाल उदबाहन क्षेत्रातील उदबाहन उत्पादक यांच्याकडून दि. १०/०७/२०२४ ते दि. १९/०७/२०२४ या कालावधीत निविदा मागविण्यात येत आहे. वरील कामाचा अनुभव असणे आवश्यक

अ.	कामाचे नाव	निविदा स्क्कम	इसारा रक्कम	सुरक्षा रक्कम	निविदा
क्र.		रुपये	(१%)	(२%)	पुस्तीका किंमत
1.	उपमुख्य अभियंता/परिमंडळ-४ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांच्या अखत्यारीतील पीएमजीपी वसाहत धारावी मुंबई येथील बिल्डिंग क्र. ४अ, प्राऊंड+७ मजली ०६ पॅसेंजर ८ थांबे इरॉस बनाबटीची उदबाहनाची दुरुस्ती करणे तसेच CABIN PCSI 6 PASS COLLAPSIBLE LH MS	जीएसटी सहीत	₹. ७,८६४/-	रु. १६,०००/- (५०% सुरूवातीस वं ५०% बिला मधून)	रु. ५९०/- जीएसटी सहीत

कल्याण डॉबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत आणि तसेच उप-नॉदणी जिल्हा ठाण्यात, तिसगाव येथे स्थित सर्व्हें क्र. ३१, हिस्सा क्र. ३, क्षेत्र २६०० चौ. मी. धारक मुल्यांकन, बिन-शेती वापराकरिता बदलण्यात आलेल्या जमीनीच्या त्या भाग आणि विभागांवर बांधकामित आणि उभी 'शुभम हाईट' अशा जात इमारतीमध्ये ११व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ११०४, मोजमापित ७०३ चौ फू. चर्टई क्षेत्र समाविष्टीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. सदर इमारतीच्या सीमा: उत्तर: रस्ता, दक्षिण: गायकवाडांची मिळकत, पूर्व: काटेमानिवली गाव, पश्चिम: रस्ता

(स्मिता सदाफुले एन जे)

दिनांक : ०६.०७.२०२४ मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

34	XXXXX	अमय दवस्त्रंकर	4,786.66	* **-05-2098
२७	XXXXXX8888	सुनील खींद्र हंचिकट्टी	३७,५५२.६८	74-04-7078
36	XXXXX \$ 3 \$	मधुकर बलभीम झगडे	9,00,700.80	09-06-5058
२९	XXXXZ438	सुनिता प्रकाश सांगळे	१२,९७१.४२	07-00-7078
30	XXXX१५६८	भाग्यश्री सुनील शिवडेकर	१,०४,३६२.७०	07-00-7078
₹	XXXXE १३७	विक्रांत विठ्ठल समसे	१,६८,५६४.२०	१९-०६-२०२४
32	XXXX ₹98	योगेश पुंड	3,66,967.47	१९-०६-२०२४
\$\$	XXXXXXY47	ज्योती त्रिभोवनदास रानपुरा	१०,१५,०५९.८२	30-04-2028

दिनांक : ९ जुलै, २०२४ ठिकाण: महाराष्ट्र

एचडीएफसी बँक लि.

APRIGLOBAL

स्थळ : कल्याण (पूर्व)

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नॉदणीकृत आणि कॉपरिट कार्यालय: ५०२, टॉवर-ए. पेनिन्युला विद्यनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०००१३ सर्कल कार्यालयः ९-बी, २रा मजला, पुसा रोड, राजिंदर प्लेस, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र - IV-ए (नियम ८ (६) आणि ९(१) करिता परंतुका पहा) स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिन्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिन्युरिटी यंदरेस्ट अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्राअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिन्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सुचना. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वर्यीक/प्रत्यक्ष कब्जा केंग्री ग्लोबल केंपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून केंग्री ग्लोबल केंपिटल लिमिटेड, तारण धनको यांना वेणे असलेल्या खालील नमूद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमूद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात वेणार आहे. राखांव किंमत, इअर खकम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे

死 、	१. कर्जदासंचे माव २. धकवाकी रक्कम	यहाण मिककतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि चेळ २. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	१. राखीय किंचत २. मिळकतीची इअर
P. 1	१. मे. अशोक इजिनिअसिंग वर्क ('कर्जदार'') २. श्री. अशोक सखाराम पवार भिः हेती. रंजना, अशोक पवार ४. श्री. रमेश सखाराम पवार (सह-कर्जदार) कर्ज खाते क. एलएनएमइएसएनजी००००४०६१८ रुपये ४४,७५,६२१/- (रुपये चळ्चेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकवीस मात्र)	सागली मिरज-माणि कुपवाल शहर महानगरपालिका लेक्काच्या स्थानिक होते, तहसील मिरले, जिल्हा स्मानती.(महाराष्ट्रा, क्रातील रीडां स्मानती योगी स्थित) सब्हें क. ९९/५+/६/९, नवीन सब्हें क. १०/५/६/९, धारक प्लॉट क्र. ४ मोजमापित क्षेत्र १०६५ ची. मी., च्या परिचा बाजूने ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्ध :- पूर्व-प्लॉट क्र. ४, पश्चिम :- प्लॉट क्र. ३, दक्षिण:- य्म्ता उत्तर:- इतरांची मालमत्ता	हा चेटड १. ई-लिलागाची नारीख: १३.०८.२०२४ (तु. ३:०० ते तु. ४:०० दरम्यान) २. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची अंतिम नारीख: १२.०८.२४ ३. निरीक्षणाची नारीख: १०.०८.२०२४	3. वाबीची सकस राखीव किमतः रु. १९,६०,०००/- (रुपये ऐकोणीस लाख साठ हजार मात्र) इसारा अनामत रक्कमः रु.१९६,०००/- (रुपये ऐक लाख श्याण्णव हजार मात्र) बाढीची रक्कमः रु. २०,०००/- (रुपये वीस हजार मात्र)
3.	१. मे. बेस्ट टेलनेट सर्हिसेस प्रा. लि. (''कर्जदार'') १. श्री. मोहम्मद आलम ए फारुकी २. श्री. गशिकांत सी पवार ३. श्री. राजेंद्र शंकर साळुंखे ४. सी. सलमा फारुकी ५. सी. रेखा पवार ६. मे. बेस्ट टेलिकॉम सर्व्हींस (सह-कर्जदार) कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीएमयूएमटीएल००००००३४९६ रुपये १,२६,२४,५४६/ – (रुपये एक करोड सव्वीस लाख चोवीस हजार पाचशे शेचाळीस मात्र.) ०३,०७.२०२४ रोजीस त्यासह लागू होणारे भविष्यातील व्याज.	मालमत्ता क्र. १ सीटीएस क्र. १३७६/१/५७, स क्र. १६१, प्लॉट क्र. ०९-१०, वसाँवा जिंक रोड, वसाँवा, अंधेरी (पिर्स्थम), मुंबई, महाराष्ट्र – ४००५३: धारक जिमनीवर बाषकामित असलेत्या व वसलेले होतावा मांगेला, 'मच्छिमार समाज, सर्वोदय सहकारी मृहिमाणि संस्था अशा ज्ञात इमारतीत विंग डी, ७व्या मजल्यावर, प्लॉट क्र. ७०५, भोजमापित क्षेत्र ३२० चो. फू, बिल्ट-अप एर्रिया, चं त सर्व भाग आणि विभाग मालमत्ता क्र. २ प्लॉट क्र. ७५२३ कंप्रफळ ५७६ ची. फूट, चरई क्षेत्र, १२ वा मजल्याण हिंदी – ए, कासा बेला गोल्ड, गांव निलंजे, कल्याण शिळ रोड, कार्ट्ड, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२२२०१	१. ई-लिलावाची तारीखः १३.०८.२०२४ (तु. ३:०० ते तु. ४:०० दरम्यान) २. केवायसीसह इ.अ.र. सादीकरणाची अंतिम तारीखः १२.०८,२०२४ ३. निरीक्षणाची तारीखः १०.०८,२०२४	राखीव किंमत: मालमता क्र १.: रु. ६८,५०,०००/– (रुपये अड्डुमड लाख पत्रास हजार मात्र) इसारा अनामत रक्कम: रु. ६,८५,०००/– मालमता क्र २.: ३४,५०,०००/– (रुपये चौतीस लाख पत्रास हजार मात्र) इसारा अनामत रक्कम: रु. ३,४५,०००/– (रुपये तीन लाख पंचेचाळीस हजार मात्र) वाडीची रक्कम: रु. २०,०००/– (रुपये वीस हजा

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शतीसाठी कृपया कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये म्हणजेच www.Capriglobal.in/auction दिलेली लिंक पहावी. ऑनलाईन ई-लिलाय विक्रीच्या अटी आणि शर्ती:-

१. मिळकतीची विक्री ''जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर'' होईल. ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्रतिपूर्तीशिवाय होईल.

२. मिळकती/मताचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सुचनेत विनिर्दिष्टीत व्यामी आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा तुर्टीसाठी तारणी धनको उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्यामी आणि मिती चेगळू असु शकते.

३. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सुचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तसा अर्थ काह नये. इच्छक बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी घनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मतांचे नामाधिकार व सच्याची स्थिती आणि मिळकतील बाधा आणणाऱ्या दावें/धकवाकीवावत स्वतः स्वतंत्र चीकशी/कसून तपास करण्याचा सञ्चा देण्यात येतो.

४. लिलाव/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्य ऑक्शन टायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत संपूर्ण लिलाव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील

५. बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई–लिलावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वतः बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या सिस्टीम क्रॅश डाऊन, वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा परवठादार यांना जबाबदार घरता येणार नाही.

६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र. ०७९– ६१२००५३१/५७६/५९६/५९८/५८७/५९४) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००–००२–३२९७/ ७९–६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net, येथे संपर्क साध्

७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आणी https://sarfaesi.auctiontiger.net वर नींदवावे आणि युवर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावर ताबहतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो.

८. ई-लिलावात सहमागासाठी इच्छक बोलीदारांना राखीव किमतीच्या १०% (वरील नमृद्र प्रमाणे) इतकी परतायायोग्य इअर जमा करावी लागेल जी इच्छक बोलीदारांना १२–ऑगस्ट–२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी

'कंग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'' च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस मार्फत भरावी लागेल. ९. इच्छुक बोलीदारांनी १२–ऑगस्ट–२०२४ रोजी व्.०३.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय ३०१–३०२, तिसरा मजला, ९२७– सनस मेमरीज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र – ४१९००४ किंवा कार्यालय क्र. ७वा मजला, नविन पासपोर्ट कार्यालयाच्या वर, दोस्ती पिनॅकल, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. २२, ठाणे –४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र (''ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून

(वरील नमूद प्रमाणे) ई-लिलाव विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहाबे. 'कर्जदाराचे नाव'' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. १०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समामीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (च्यांनी राखीव किंमतीपेका जास्तीची त्यांची बोली दिली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुपवादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्याच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत

नमुद केलेल्या तारीख आणि बेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता देणे शक्य होईल. ११. अर्हतापूर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्ण बोलीदारांकडून उद्भुत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्सन असतील

म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपीआप १० मिनिटानी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रह करता किंवा मागे पेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युवर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वतः लावल्याचे गृहित धरले जाईल.

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतीब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्त्री बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय येथे ३०१-३०२, तिसरा मजला, ९२७- सनस मेमरीज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र - ४११००४ किंवा कार्यालय क्र. ७वा मजला, नविन पासपोर्ट कार्यालयाच्या वर. दोस्ती पिनंकल, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, रोड क्र. २२, ठाणे -४००६०४ थेथे आणि सेवा पुखठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी करावी.

१४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम